

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना सन २०१५-१६ अंतर्गत लेखाशिर्ष ४२२५  
०१२२, आश्रमशाळा इमारत बांधकाम (जिल्हा स्तरीय  
योजना) खाली निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: पूनर्वि-२०१५/प्र.क्र.२३८/कार्यासन.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: १५ डिसेंबर, २०१५.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-३, दि.३०.३.२०१५.
- २) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५.
- ३) आ.वि.वि,शासन निर्णय क्र. आविवि-२०१५/प्र.क्र.२७/का.६, दि.२६.०५.२०१५
- ४) शासन ज्ञापन, समक्रमांक दिनांक १५/१२/२०१५.

शासन निर्णय-

आदिवासी उपयोजनांतर्गत मागणी क्र.टी-६, ४२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याणावरील भांडवली खर्च, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (०३) आश्रमशाळा इमारती बांधकाम करणे (जिल्हा स्तरीय योजना) (४२२५ ०१२२),५३ मोठी बांधकामे या लेखाशिर्षाखाली सन २०१५-१६ या वर्षात विद्यमान तरतूद रु. १२६०५.२० लक्ष मंजूर असून वाचा येथील क्र.३ अन्वये रु.९७०५.२० लक्ष निधी नियंत्रक अधिकारी यांना यापूर्वीच वितरीत केला आहे. आता, उर्वरित रु. २९००.०० लक्ष (रुपये एकोणतीस कोटी फक्त) निधी वाचा क्र. ४ मधील ज्ञापनासोबतच्या विवरणपत्रात नमूद नाशिक जिल्हयातील कामांकरीता खर्चासाठी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. उपरोक्त वितरीत केलेला निधी या प्रकल्पाच्या मंजूर प्रशासकीय मान्यता रकमेच्या मर्यादेत करण्याची तसेच त्यानुषंगाने निधी खर्च करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतूद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्र व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील

आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये.

४. तसेच आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ग्रामविकास व जलसंधारण विभाग व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्र शासनाला कळविता येईल.

६. सदर शासनादेश वाचा येथील क्रमांक २ मधील वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५. अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१५१२२२१७०९४३२६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

भगवान सावंत  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग.
३. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
४. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
६. वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
७. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक.

८. कार्यासन अधिकारी, कार्यासन- २, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.